

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी " भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार " योजनेकरिता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशिर्ष (२२३६ १७२२).

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.१०/कार्यासन.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख:-३० नोव्हेंबर, २०१५.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- २) या विभागाची नस्ती क्र. संकीर्ण - २०१५/ सं. क्र.१३४६ / का-०८.
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आवि-२०१५/ प्र.क्र.७८/का-०८, दि. १८-११-२०१५.
- ४) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्र.आवि-२०१५/ प्र.क्र.७८/का-०८, दि. ३०-११-२०१५.

शासन निर्णय-

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रियांमध्ये उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात असे अनेक संशोधन व अभ्यासावरून सिध्द झाल्याने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याची योजना राबविण्याचा निर्णय शासनाच्या संदर्भाधीन क्र. १ अन्वये घेण्यात आलेला आहे.

सदरहू योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता लेखाशिर्ष मागणी क्र.टी-५, २२३६, पोषण आहार, जनजाति क्षेत्र उपयोजना, एकुण -२२३६, पोषण आहार, ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर), (०१) (०५) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्याकलम १२३ आणि २६१ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने (राज्य स्तरीय योजना) या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षाकरिता अर्थसंकल्पित रु. १५.०० कोटी निधीपैकी ७० % निधी म्हणजेच रु. १०.५ कोटी (रुपये दहा कोटी ५० लक्ष फक्त) अर्थसंकल्पित प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी "भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत" योजना अंमलबजावणीबाबत संदर्भाधीन क्र.३ अन्वये निर्णय घेण्यात आला असून योजनेच्या कार्यक्षेत्रात मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र विहीत करण्यास संदर्भाधीन क्र. ४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार विहित कार्यक्षेत्रात अंमलबजावणी होईल याबाबत नियंत्रक अधिकारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा यांनी दक्षता घ्यावी.

३. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतर्गत तरतुद लेखाशिर्ष महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यांच्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदान (जिल्हा स्तर) (२२३५ २२९७) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यांच्या कलम १२३ आणि २६१ अन्वये जिल्हा परिषदांना अनुदान (जिल्हा स्तर) (२२३६ ०२९७) खाली वितरीत करण्यात आली आहे. वितरीत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार आवश्यक अपुरी तरतुद राज्य स्तरावरून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांना

उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यक तरतुदीचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांची राहिल.

४. नियंत्रण अधिकारी यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

५. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

६. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय /उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

७. सदर शासनादेश वाचा येथील क्रमांक १ मधील वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६९/व्यय-१४, दि. ०६-१०-२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२०११०४०४५०८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.

४. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास.
५. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
८. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१०. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
११. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.